

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय
 क्रमांक : नस/४/कावि/ १०५ /२०१६
 दिनांक : १८/०२/२०१६

प्रति,

मा.....

सदस्य, महिला व बालकल्याण समिती
 पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

विषय - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.महिला व बालकल्याण
 समितीची पाक्षिक सभा दिनांक २४/०२/२०१६ रोजी
 आयोजित केलेबाबत...

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. महिला व बालकल्याण समितीची
 पाक्षिक सभा बुधवार दिनांक २४/०२/२०१६ रोजी दुपारी ३.०० वा. महानगरपालिकेच्या
 प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत
 आली आहे. सोबत सभेची कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण उपस्थित रहावे, ही
 विनंती.

मा.कळावे,

आपला विश्वासू



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

प्रत - १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी
 २) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी ४११ ०१८.

मा.महिला व बालकल्याण समिती सभा

कार्यपत्रिका क्रमांक - १०

दिनांक - २४/०२/२०१६

वेळ - दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.महिला व बालकल्याण समितीची पाक्षिक सभा बुधवार दिनांक २४/०२/२०१६ रोजी दुपारी ३.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

दिनांक १०/०२/२०१६ व १८/०२/२०१६ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक ९) सभावृत्तांत कायम करणे.

विषय क्र.१) नागरवस्ती विकास योजना विभागाकडील महिला व बालकल्याण योजने अंतर्गत विविध योजना राबविल्या जातात. मा.महापालिका सभा ठराव क्र.४५७ दि.२०/०१/२०१४ अन्वये मंजूर धोरणानुसार घटक योजना क्र.१५ परदेशातील उच्च शिक्षण घेणा-या युवतीस अर्थसहाय्य देणे ही योजना राबविण्यात येते. या योजने करीता सन २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी जाहिर प्रकटनानुसार अर्ज मागविणेत आले असता एकूण ७ अर्ज प्राप्त झाले आहेत. सदर अर्जाची अटीशर्तीनुसार तपासणी केली असता एकूण ५ अर्ज पात्र ठरले आहेत. सदर पात्र परदेशी उच्च शिक्षण घेणा-या युवतींना अर्थसहाय्य देणेकामी प्रत्येकी र.रु.१,००,०००/- या प्रमाणे र.रु.५,००,०००/- (अक्षरी र.रु.पाच लाख फक्त) इतका खर्च अपेक्षित आहे. सन २०१५-१६ या वित्तीय वर्षात " परदेशातील उच्च शिक्षण घेणा-या युवतीस अर्थसहाय्य " या उपलेखाशिर्षावर र.रु.१५,००,०००/- (अक्षरी र.रु.पंधरा लाख फक्त) इतकी तरतूद शिल्लक आहे. त्यामधून सदरचा खर्च करणेत येईल. पात्र ठरलेल्या परदेशी उच्च शिक्षण घेणा-या युवतींना अर्थसहाय्य देणेकामी येणा-या र.रु. ५,००,०००/- (अक्षरी र.रु.पाच लाख फक्त) चे खर्चास तसेच ही योजना १२ ही महिने खुली असल्याने सन २०१५-१६ अखेर पर्यंत जेवढे अर्ज प्राप्त होतील त्या परदेशी उच्च शिक्षण घेणा-या युवतीस पात्र ठरणा-या लाभार्थींना अर्थ सहाय्य मंजूर करण्यास व त्याकामी येणा-या प्रत्यक्ष खर्चास मान्यता देणेकामी मा.स्थायी समितीकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,

पिंपरी - १८. नगरसचिव विभाग

क्रमांक : नस/४/कावि/१०५/२०१६

दिनांक : १८/०२/२०१६

टिप - प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयाचे विषयपत्र (डॉकेट) नगरसचिव कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आले आहे.